

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती
अभियानासाठी सर्वसाधारण क्षेत्रातील
NRLP करिता सन २०१२-२०१३ या
वर्षासाठी अर्थसहाय्य.
वितरण आदेश क्रमांक-३

महाराष्ट्र शासन
ग्राम विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: एमएसआरएलएम-२०१२/प्र.क्र.१५१/योजना-३

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.

दिनांक: १२ फेब्रुवारी, २०१३.

शासन निर्णय—

केंद्र शासनाने स्वर्णजयंती ग्राम स्वरोजगार योजनेचे राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानात
रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्य शासनाने त्याचधर्तीवर महाराष्ट्र राज्य ग्रामीण
जीवनोन्नती अभियान स्वरूपात सन २०११-१२ या वर्षापासून राबविण्याचा निर्णय दि.१८ जुलै, २०११
च्या शासन निर्णयान्वये घेतला आहे.

२. या योजनेच्या अमंलबजावणीसाठी केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती
अभियानाला सन २०१२-१३ या आर्थिक वर्षासाठी **Aajeevika EAP Component (NRLP)** करिता
अर्थसहाय्याचा पहिल्या व दुसऱ्या हप्ताचे मिळून एकूण रु. ३७६३.७४ लाख इतका निधी वितरीत केला
आहे.

३. त्यानुसार महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानासाठी सन २०१२-१३ साठीचा राज्य
हिस्सा महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या सर्वसाधारण क्षेत्राकरिता रु. १००.०० लाख
इतके अनुदान दिनांक १ जानेवारी, २०१३ रोजीच्या शासन निर्णयान्वये अभियानास वितरीत करण्यात
आले आहे.

४. आता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानासाठी सन २०१२-१३ साठीचा उर्वरित राज्य हिस्सा सर्वसाधारण क्षेत्राकरिता रु. ११५४.५८ लाख (अकरा कोटी चौपन्न लाख अठ्ठावन्न हजार फक्त) इतके अनुदान दिनांक १२ फेब्रुवारी, २०१३ रोजी अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली (B.D.S) द्वारे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास वितरीत करण्यात आला आहे.
५. सदर रक्कम अतिरिक्त संचालक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, बेलापूर, नवी मुंबई यांच्याकडे आहरण व संवितरण अधिकारी म्हणून सुपूर्द करण्यात येत आहे.
६. सदर खर्च ग्राम विकास व जलसंधारण विभाग मागणी क्रमांक एल-३ "२५०१- ग्रामीण विकासासाठी विशेष कार्यक्रम, ०६, स्वयंरोजगार कार्यक्रम - १०१, स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार (०१) (०५) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाला अनुसूचित जाती/जमाती व्यतिरिक्त लाभार्थ्यांना अर्थसहाय्य-(२५०१ २७७ ५) ३३, अर्थसहाय्य" या लेखाशिर्षाखाली सन २०१२-२०१३ मध्ये केलेल्या तरतूदी मधून भागवावा.
७. हे अनुदान ज्या प्रयोजनाकरीता मंजूर करण्यात आलेले आहे, त्याच प्रयोजनाकरीता खर्च करण्यात यावे. अन्यथा ती वित्तीय अनियमितता समजण्यात येईल, याची अमंलबजावणी करणा-या अधिका-यांनी नोंद घ्यावी.
८. या शासन निर्णयान्वये मंजूर केलेले अनुदान कोषागारातून काढल्यानंतर पुढील माहिती त्वरीत लेखाधिकारी कार्यासन क्रमांक योजना-२, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, यांचे कडे पाठवावी. १) मंजूर केलेली रक्कम, २) कोषागारातून काढलेली रक्कम, ३) रक्कम काढल्याचा प्रमाणक क्रमांक व दिनांक.
९. सदर निर्णय वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्र. ६७/२०१३/व्यय १५, दिनांक ५ फेब्रुवारी, २०१३ च्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०२१२१४५६२०५६२० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(अनिल काळे)

अवर सचिव

प्रत,

- १) महालेखापाल, (लेखा परिक्षा) व (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र-१, मुंबई (पाच जादा प्रतींसह)
- २) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ऑफिस नं.१०१ व १०२, पहिला मजला, मानार्च प्लाझा, प्लॉट नं.५६, सेक्टर - ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - ४०० ६१४
- ३) अतिरिक्त संचालक, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, ऑफिस नं.१०१ व १०२, पहिला मजला, मानार्च प्लाझा, प्लॉट नं.५६, सेक्टर - ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - ४०० ६१४.
- ४) जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे,
- ५) उप कोषागार अधिकारी, कोकण भवन, बेलापूर, नवी मुंबई.
- ६) नियोजन विभाग, मंत्रालय मुंबई-३२.
- ७) वित्त विभाग (व्यय-१५) व (अर्थ-१७) मंत्रालय मुंबई-३२.
- ८) अप्पर संचालक, प्रकल्प आखणी व एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम कक्ष (पांच प्रतींसह)
- ९) कार्यासन अधिकारी, वित्त-७, वित्त-१, योजना-१, योजना-२, योजना-५ व योजना-७ ग्राम विकास व जलसंधारण विभाग.